

महाराष्ट्र विधानपरिषद

पत्रक भाग दोन

मंगळवार, दिनांक १८ जून, २०१९/ ज्येष्ठ २८, १९४९ (शके)

५१. महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०२ (३) अन्वये मंगळवार, दिनांक १८ जून, २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता उप सचिव, श्री. ऋतुराज कुडतरकर यांचे दालन क्रमांक १४०२, चौदावा मजला, विधान भवन, मुंबई येथे संगणकीय आज्ञावलीद्वारे अशासकीय ठरावांचा प्राथम्यक्रम काढण्यात आला आहे. निदेशानुसार सदरहु ठराव शुक्रवार, दिनांक २१ जून, २०१९ रोजी खालीलप्रमाणे चर्चेला घेण्यात येणार आहेत :-

(शुक्रवार, दिनांक ३० नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला अशासकीय ठराव) —

(१) श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ८६ — (मंत्र्यांचे उत्तर प्रलंबित)-

"राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे वाढते प्रमाण, नोकरी व रोजगाराअभावी त्यांच्यात निर्माण झालेले वैफल्य, शासनाने बंद केलेला सुशिक्षित बेरोजगार भत्ता, रोजगाराच्या भाग भांडवलासाठी बँकांसारख्या आर्थिक संस्थाकडून येणाऱ्या अडचणी, या बाबी विचारात घेता बेरोजगारांच्या समस्या परिणामकारकपणे सोडविण्यासाठी व गरीब कुटुंबातील व्यक्तिला रोजगार मिळविण्याच्यादृष्टीने एक सक्षम व स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी व सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा भत्ता सुरू करावा, रोजगारासाठी भागभांडवलाची सोय करावी व बंदी घालण्यात आलेली नोकर भरती पुन्हा सुरू करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

(मंगळवार, दिनांक १८ जून, २०१९ रोजीच्या बॅलेटद्वारा ठरविलेल्या प्राथम्यक्रमानुसार खालील ठराव दाखविण्यात आले आहेत) -

(२) श्री. विक्रम काळे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक २० —

"राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना घ्यावयाचे सर्व माध्यमातील शिक्षण हे अधिक परिणामकारक, प्रभावी होण्यासाठी आणि भविष्यात सक्षम पिढी उभी राहण्यासाठी सर्व शिक्षण विभाग (शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, आश्रमशाळा, अंध, अपंग, मूक-बधिर शाळा, आदिवासी आश्रम शाळा) हे मंत्रालयातील एकाच विभागाच्या अधिपत्याखाली आणावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

(३) श्री. विलास पोतनीस, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ८५ —

"राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे अल्प प्रमाण लक्षात घेता, हे प्रमाण अधिकरित्या वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत पद्धतीने योग्य प्रकारे पूर्व तयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक प्रशासकीय सेवेसंदर्भातील प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

(४) श्री. रामदास आंबटकर, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक २५ —

“राज्यातील आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळा तसेच मुलींच्या वसतिगृहात तेथील कर्मचाऱ्यांकडून अल्पवयीन मुलींचे होत असलेले लैंगिक शोषण, पुरुष कर्मचाऱ्यांच्या त्याठिकाणी नेमणूका होत असल्यामुळे अल्पवयीन आदिवासी मुलींवरील सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे, यामुळे आदिवासी मुलींच्या शिक्षण, त्यांच्या बौद्धिक विकासावर तसेच सामाजिक जीवनावर आणि उर्वरीत आयुष्यावर परिणाम होत असून या पिडीत मुलींना न्याय मिळण्याकरीता अत्याचार करणाऱ्यांना कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

(५) श्री. किरण पावसकर, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ६ —

“राज्यातील खेळांडूची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली पिछेहाट लक्षात घेता क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी तालुकास्तरावर क्रिडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावीत व त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमण्यात यावेत व अशा केंद्रांना अद्ययावत क्रीडा साहित्य पुरविण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

(६) डॉ. (श्रीमती) मनिषा कायंदे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ४ —

“राज्यातील किल्ले व दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या किल्ले व दुर्गांचा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी मार्गदर्शक नेमण्याबाबत व पर्यटकांसाठी अन्य आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन या सर्व किल्ल्यांचे व दुर्गांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखण्याच्या दृष्टीने शासनाने खास उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करीत आहे.”

विधान भवन,

मुंबई,

दिनांक : १८ जून, २०१९

जितेंद्र भोळे

सचिव (का.),

महाराष्ट्र विधानपरिषद

याची प्रत :-

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सदस्य
- २) मा.सभापती, विधानपरिषद यांचे सचिव
- ३) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ४) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी
- ५) प्रधान सचिव, संसदीय कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- ६) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालये
- ७) संगणक कक्ष (website)
- ८) एम.के.सी.एल.कक्ष.